



महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,

१५ वा मजला, नवीन प्रशासन भवन,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दूरध्वनी क्र. :-०२२- २२०२९२८२

Email ID- navnath.pokale@nic.in

क्रमांक : ठे.वि.यो.१०.२३/प्र.क्र.१४८/२०२४/अर्थ-१

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०२४

ज्ञापन :-

विषय :- दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करणेबाबत.

संदर्भ :- १) शासन परिपत्रक क्र. ठेवियो १०.०८/(२४९/२००८)/अर्थ-१, दि. २६.०५.२००८.

प्रति,

- १) अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर.
- २) अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परली वैजनाथ, बीड
- ३) अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ, पुणे.
- ४) अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक
- ५) अधीक्षक अभियंता, गोसिखुर्द उपसा सिंचन मंडळ, अंबाडी (भंडारा).
- ६) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक
- ७) अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, कोल्हापूर
- ८) अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला.
- ९) अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे.
- १०) अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड.
- ११) अधीक्षक अभियंता, भंडारा सिंचन मंडळ, भंडारा.
- १२) अधीक्षक अभियंता, आधार सामग्री, संकलन, नियोजन व जलविज्ञान मंडळ, नाशिक
- १३) अधीक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर.

उपरोक्त नियंत्रक अधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, ठेव संलग्न विमा योजनेसंदर्भात विभागाने अवलंबिलेली सुधारित कार्यपध्दत संदर्भाधीन परिपत्रकान्वये निश्चित करण्यात आली आहे. या सुधारित कार्यपध्दतीच्या अनुषंगाने प्रस्तावांची पडताळणी करण्यात आली आहे.

२. सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक आय-२ प्रधानशीर्ष २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६० - इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, १०४- ठेव संलग्न विमा योजना शासकीय भविष्य निर्वाह निधी (०१)(०१) ठेव संलग्न विमा योजनेनुसार प्रदाने (अनिवार्य) (२२३५-०६०५) या लेखाशीर्षखालील मंजुर अनुदानाच्या तरतूदीतून सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील स्तंभ-४ येथील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना स्तंभ - ८ प्रमाणे एकूण **रु.०८,९६,०८७/- (रक्कम**

रु.आठ लक्ष शहान्नव हजार सत्याऐंशी फक्त) इतका निधी या ज्ञापनाव्दारे वितरीत करण्यात येत आहे.

३. या ज्ञापनान्वये उपलब्ध करण्यात आलेला निधी कोणत्याही परिस्थितीमध्ये दि.३१.१२.२०२४ पुर्वी खर्च करण्यात यावा. विहित मुदतीमध्ये निधी खर्चकरण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकारी यांची राहिल. तसेच निधी विहित मुदतीमध्ये खर्च न झाल्यास सदर निधी समर्पित करून त्याबाबतचा योग्य तो खुलासा सादर करण्याची जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची राहिल.

४. या निधी उपलब्धता प्रमाणपत्रानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वरील रक्कम अदा करण्याकरिता मंजूरीचे आदेश त्वरीत काढावेत. सदर आदेशाची प्रत शासनास व महालेखापालांच्या कार्यालयास पाठवावी. नियंत्रक अधिकार्यांनी वितरीत केलेला निधी तात्काळ आहरित करण्याची कार्यवाही करावी.

५. देयक मंजूरीनंतर देयकाची रक्कम, तसेच संबंधितांना रक्कम अदा केल्याचा दिनांक इत्यादीचा तपशील शासनास त्वरीत कळवावा. आपणांस अशीही विनंती करण्यात येते की, खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील खर्च - मेळाचे निष्पत्ती दर्शविणारे प्रमाणपत्र (रिकन्सिलिएशन स्टेटमेंट) महालेखापालांच्या कार्यालयातून घेऊन शासनास पाठवावे.

६. यावर होणारा खर्च मागणी क्रमांक - आय- २ खालील २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण, ६० इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, १०४ - ठेव संलग्न विमा योजनेनुसार प्रदाने (अनिवार्य) (२२३५-०६०५) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखाली संगणकीय वितरण प्रणालीव्दारे वितरीत केलेल्या तरतूदीतून भागवावा.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४११२८११५८१४०२२७ असा आहे. हे ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नवनाथ पोकळे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

सहपत्र - विवरणपत्र

प्रत - १) महालेखापाल कार्यालय, मुंबई / नागपूर

२) अ.मु.स (जसं) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

३) सचिव (लाक्षेवि) यांचे स्वीय सहायक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

४) आंतरवित्त सल्लागार व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

५) लेखा कार्यासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

६) अर्थ -१ कार्यासन संग्रहार्थ.

अ.क्र.	नि.अ.कोड/ डी.डी.ओ कोड	कार्यालयाचे नाव	मृत कर्मचाऱ्याचे संपूर्ण नाव	पदनाम	भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक	नाम निर्देशित व्यक्तीचे नाव व तिचे मृत कर्मचाऱ्याशी नाते	मंजूर रक्कम
१	२	३	४	५	६	७	८
१	१००१३	अधीक्षक अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे मंडळ, कोल्हापूर	कै.सुरेंद्र बापूसाहेब वरुटे	मुकादम	पीडब्ल्युएमएच-७५४६८	श्रीमती शुभांगी सुरेंद्र वरुटे (पत्नी)	६०,०००
२	१००१४	अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ	कै.दत्ता नामदेव गायकवाड	वरिष्ठ लिपिक	बीआरबीएन-४३२४०	श्रीमती संगीता दत्ता गायकवाड,पत्नी	६०,०००
३	१००१७	अधीक्षक अभियंता, कुकडी सिचन मंडळ, पुणे	कै.सावळेराम रामभाऊ गायकवाड	मजूर	कुपावि/६५५	श्रीमती जनाबाई सावळेराम गायकवाड ,पत्नी	६०,०००
४	१००२२	अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक	कै.राजेंद्र छबुलाल येटाळ	चौकीदार	एमएसडीडी/४३२	श्री.सौरभ राजेंद्र येटाळ,मुलगा	६०,०००
५	१००३०	अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिचन मंडळ, आंबाडी (भंडारा)	कै.गुणवंत रामदास जिभकाटे	वरिष्ठ लिपिक	बीआरबीएन-४७६१४	श्रीमती माधुरी गुणवंत जिभकाटे,पत्नी	६०,०००
६	१००३२	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक	कै.काशिनाथ श्रावणा भांगरे	मजूर	आयपी/एआयडी १४७८	श्रीमती लहानुबाई काशिनाथ भांगरे,पत्नी	६०,०००
७	१००३९	अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ (उ.सं.), कोल्हापूर	कै.वामन गणपत चव्हाण	सहायक जोडारी	एमडीएएल-३७९	श्रीमती सुनिता वामन चव्हाण,पत्नी	६०,०००
८	१००४७	अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे मंडळ, अकोला	कै.मनोज रामचरण दुबे.	वरिष्ठ लिपिक	बीआरबीएन-४६६७१	श्रीमती सिमा मनोज दुबे,पत्नी	६०,०००
९	१००५८	अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे	कै.हनुमंत बाजीराव खेंगरे	मुकादम	केआयडी / पी / १७६	श्रीमती उषा हनुमंत खेंगरे,पत्नी	६०,०००
१०	१००५९	अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड	कै.नसीब खॉं गफार खॉं पटाण	रथा.अ. सहायक	बीआरबीएन-३४२८२	श्रीमती लईखा बेगम नसीब खॉं पटाण ,पत्नी	६०,०००
११	१००६१	अधीक्षक अभियंता, भंडारा सिचन मंडळ, भंडारा	कै.नंदलाल आसाराम मानकर	मजूर	बीआयआय/ डीएन- ४६५	श्रीमती सरस्वता नंदलाल मानकर,पत्नी	५६,०८७
			कै.तिलकचंद ग्यानिराम मोहनकर	मजूर	बीआयआय/ डीएन- ४०४	श्रीमती उर्मिला तिलकचंद मोहनकर,पत्नी	६०,०००
१२	१००६३	अधीक्षक अभियंता, आधार सामग्री संकलन,नियोजन व जलविज्ञान मंडळ,नाशिक	कै.अशोक सहदेव शिंदे	अनुरेखक	पीडब्ल्युएमएच-५६६५८	श्रीमती शालिनी अशोक शिंदे,पत्नी	६०,०००
			कै.विजय केशवराव पडधन (प्रधान)	कारकून	बीआरबीएन/ ५१६७८	श्रीमती कल्पना विजयराव पडधन (प्रधान),पत्नी	६०,०००
१३	१००८०	अधीक्षक अभियंता, उभारणी मंडळ, कोल्हापूर	कै.चंद्रकांत बाबुराव कांबळे	चौकीदार	सी-डी-३/२६	श्रीमती मंगल चंद्रकांत कांबळे , पत्नी	६०,०००
एकुण रक्कम रूपय-आठ लक्ष शहान्व हजार सत्याऐशी फक्त							८९६,०८७

(नवनाथ पोळे)

कार्यासन अधिकारी , महाराष्ट्र शासन.